

Asian Paints Limited Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111

www.asianpaints.com

APL/SEC/20/356

11th July, 2020

BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Scrip Code: 500820 The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 Symbol: ASIANPAINT

Sir(s),

Sub: Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of Listing Regulations, please find enclosed copies of notices given to shareholders in accordance with applicable provisions of the Listing Regulations and the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, *inter alia,* informing them about 74th Annual General Meeting of the Company, details relating to e-voting facility and Book Closure related details. The notice was published in the following newspapers on 11th July, 2020 (including e-editions wherever applicable):

- All India Edition of Economic Times (except in Madhya Pradesh, wherein the same will be published on Monday, 13th July, 2020);
- ii. Mumbai edition of The Free Press Journal:
- iii. Mumbai edition of Navshakti; and
- iv. Maharashtra edition of Maharashtra Times.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For **ASIAN PAINTS LIMITED**

R J JEYAMURUGAN
CFO & COMPANY SECRETARY

Encl: A/a



Netflix Signs Deal with WeWork for Mumbai Space



Sooia Rana Railsan sabar Rengaluria I Mumbah Colline video streaming planform Neffix bassigned ankeibe workspacede al fer an entire floor at Welvor's Neeso coworking contre in Gorengon, Mumbah.

The Committee of the Rengaluria Contrella Gorengon of the Rengaluria Contrella Gorengon, Mumbah.

The Committee of the Rengaluria Contrella Gorengon of the Rengaluria Contrella Gorengon

creased demand in the country—
along with another company.

The deal senure is two plus one year with a lock-lin period of is months.

The deal senure is two plus one year with a lock-lin period of is months.

The employees will exclusively be aligned for Nerflix work," the people said, without disclosing its financial without disclosing its financial to total seafing-capacity of 3,400 spre-This is the third-large deal for we. Work this year.

Earther this year, the floatible space.

Earther this year, the floatible space.

Work this year, the flexible spa-ces operator signed a large deal with Commonwealth Bank of Australia and China's ByteDance, across Bengaluru and Mumbal. Netflix and WeWork refused to

comment.

Anibrain also has offices in Pune and the suburb of Andheri in Mumbai, with around 700 employses catering to global clients and has worked on global projects like The Secret Garden, The Aeronauts and The Witcher.

Brookfield Arm Leases Out 350,000 sq ft in Mumbai Biz Park

Mumbal: The real estate arm of Brookfield Asset Management has leased \$3,000 sq ft of office space at its Equinox Business Park in Mumbal to five clients, in what is among the first few big transactions in the country's commercial parks segment after the pandemic's outbreak. Brookfield Properties has leased the space to Boson headquartered

Introducible Properties has lessed to State Medium rend Sanas Street Corporation, Il Scongle Sanas Street Corporation, Il Scongle Sanas Street Corporation, Il Scongle Sanas Street Corporation of the S

stryavanshi, se-nior vice president & regional head-West, Brookfield Properties-Equinox. State Street Corp, Hasbro, Vice Media and STTelemedia will be

Sains Street Corp, Hasbro, Vice Media and STFIelementla will be Media and STFIelementla will be Media and STFIelementla will be File and Street and Street

M&M Weighs Returns, may Exit Many a Business EXTENSIVE DIVESTMENT to see complete closures or stake sales, especially in overseas units, as co hopes to have a healthier balance sheet by the end of FY21

Lijes, Philipstimesgroup, com
Lijes, Philipstimesgroup, com
Manda It Fire in a matich response and comes, and is certainly weaking and comes, and is certainly weaking the properties of the pro

In SP Zian immaliar port showed that plane components. The companies were delarged some institutions are components. The companies components were delarged to the components of the components

Path to Profitability

gement to exit loss making entities will improve the confidence of investors, resulting in re-tarting the results of the confidence of investors, resulting in re-rating for the next 39 years." said Minti Shah, VP-Research, Reliance Securities, and the second of the confidence of investors, resulting in re-rating for the next 39 hindre, Agri Solutions and Maltindera First Choice made losses of CSC core, es core and esserons, respectively in FY20, these businesses would continue to be funded because of

At the earnings conference call, long time for Mahindra to come ou Shah said that if there len't any of bleeding subsidiaries in the cur clear path toward profitability in oren to stones environment. The reasonable time frame, then Mahindra may be taking action on the moving from a Sawek low of Task. Business as well. Mahindra hang beta from the stones may be re-re-tor industry in Turkey king entities had dragged down the business aiveil. The tractor indicatery in Turkoy has grown 60% this year and the crompany sees an increase in the pany. The demand trend in the factor in t

HEALTH EXPERTS WRITE TO ICMR CHIEF

'Make Public First Serosurvey Data'

A second nationwide survey planned, says govt

in containment amone in Agril and end speculation over the providence of Co. (CMM have been stand only with a CMM have been stand on burstancrast. The group of public beside togers and the control of the control of CMM to tolk-color the Indiange of the CMM to tolk-color the Indiange of the CMM to tolk-color the Indiange of the CMM tolk-color the Indiange of I



Teena. Descriptionsprace, comWhile the holds in ministery and to so warded the inflamt Control of Media
to learned (Colf) by mane public
and collection of the state of the

tion. The survey indicated that a "sur-perportation of underloans are miles of perportation of underloans are miles of of the matter. A large people are purely symposimic, the super-scale, or purely symposimic, the super-scale, or purely symposimic, the super-scale or purely symposimic, the super-scale or purely symposimic, and super-scale or purely symposimic or survey super-scale or survey super-scale or survey survey has been planned less set known to a host-falled people in the poper-timent, when the survey survey has been planned less set known to a host-falled people in the poper-timent, me because of foods in West Bergal. When purpose will another survey sur-

Search for a Cure Continues

a Vaccine of Cure for the CuVic-13 Virtis.
Through vaccine melers are jumping the usual loops of trail development, regulatory agencies are stepping in one ensure that the companies are following guidelines. In India, too, after intial hickorps vaccine makers are going ahead with belt rates. Bridya Ralagougi reports on this level's developments on vaccines and drugs for Condid 19:

maker he hired facilities close to is plane has been been for some workforce. Marrid Stanki sald government. Marrid Stanki sald government is the second of the second some se

Adani Australia's CEO Ouits

Melbourne: Adani Australia's chief executive officer Lucas

chief executive officer Locas chael Project was well unserpost, the company sold.

The post of the company is sold that chaeled the company in a non-secutive for post of the company in a non-secutive for post of the company in a non-security for the company in a non-security for the company in a sold security in a sold security for the company in a sold security in a sold sec



Asian Paints Limited
CIN: 124220MH1945PLC004588
Rogd. Office: 6A, Sharrinagar
Santacruz (East), Mumbal: 400055
Tal. No.: (022) 6216 1000
Website: www.asianpaints.com
It investor:relations@asianpaints.com

NOTICE NOTICE is hereby given that the 74th Annual General Meeting (AGM) of Asian Paints Limited (the Company) will be held on Wednesday, 5th August, 2020, at 2,00 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audo Vissal Means (CAMA) socilly, to transact the businesses, as set cut in the Notice convening the 74th AGM of the Company.

as set out in the horoes conviening the 1" ALMA of the Company.

The AGM will be hidd through VCO AGM without physicial presence of the shareholders in view of the engoing restrictions relating to the COVID-19 panderine and in compliance with General Circular No. 2020203 dated 5" May, 2020 read with General Circular No. 1402030 dated 5" May, 2020 and General Circular No. 1402030 dated 5" Agm 2020 and General Circular No. 1702030 dated 13" Agm 2020 seased by the Missing Volume No. 1702030 dated 13" Agm 2020 is seased by the Missing Volume No. 1702030 dated 13" Agm 2020 is seased by the Securities and Exchange 80 dated 10" Agm 2020 is seased by the Securities and Exchange 80 dated 10" Agm 2020 dated 10" Agm 2

circulars issued by the Securifies and Exchange Board of India.

In complishore with aforesaid circulars, the Notice convening the 74° AGM and the Annual Report for financial year 2019-20 has been electronically sent on Friday, 10° July, 2020, to those shareholders who have registered their email IDs with the Companyl Depository Participant(s).

renorparity).

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSOL) for providing its members the facility for casting their vote through the remote e-voting platform and for participating in the 74* AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM.

e-voting during the AGM.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely during the AGM on the business as set torth in the Notice of the AGM on the business as set torth in the Notice of the AGM on the AGM on the AGM on the AGM of th

Depository Participants.
The Notice of the 7th AGM and Annual Report for the Financial Y.
2019-20 are available on the website of National Securities Deposit
Limited at wave-vorting radii com. The relevant documents pertain
to the literal of Subvervorting radii com. The relevant documents pertain
to the literal of Subvervioling radii com. The relevant documents pertain
to the literal of Subvervioling radii com. The relevant documents pertain
to the Company on investor relations@assianpaints.com for inspect
of said documents.

to the Company on Investigation and Company o

Auto, Steel Cos Go All Out to Keep Covid at Bay Roll out steps for a sanitised shop floor and support for affected employees and their families

When you believe the control of the





Hyundal, but the companies have not veveled any numbers. Thirteen employees of Toyota Kirsteen ested positive in the past few weeks, but the automaker said none of them tested positive while working on the shop floor or in the offices. "We carry out contact tracing of the employees and family members who were in close contact with the affected employee in the last 14 days from the

cases at its Vigoranger plant in the comprehensive control of the comprehensive control of the comprehensive vigorand collection of the comprehensive vigorand collection of the comprehensive vigorand control of the comprehensive vigorand control control of the comprehensive vigorand control control of the comprehensive vigorand contro

Bajaj to Beef up SE Asia Presence Co incorporated Thai arm last fiscal, looking to partner local distributors

Mumbai: Bajaj Auto, the country's rgest exporter of two-wheelers, is cpanding its base in Thailand with a lan to use it as a gateway to

"We have obtained the necessary appro-vals from local author ties to set up an International Business Centre and a R&D centre under this subsidiary. Many Inter-national designers have already joined the Bajaj R&D team for working from

Basia J&AD seam for working from this new facility: the company said in its fiscal 2020 annual report. In a recent interview to ET, executive director Rakesh Sharma had said the company of the company of the company in the next three years, on top of the current market growth, the markets from the Assan region and Brazil will add to the fit.

competitors, so it will take a white state in symmetric standard collines to act in, say marghe standard collines to act in, say marghe standard collines to act in standard collines and successful operations.

I have been a successful operations and successful operations and successful operations.

I have been a successful operations and successful operations and successful operations and successful operations and successful operations. A successful operations and successful operations are successful operations and successful operations are successful operations and successful operations are successful operations. The successful operations are successful operations are successful operations are successful operations. The successful operations are successful operations are successful operations.



ar notal Ball-t conducted through remote evolting for the folio-Resolution, as set out in the Notice of the Postal Ball-to A. 2013 read with 90 (American Administration) (Julies 2014, are given beli-alen of the Resolu

Place : Mumbai Date : 10* July, 2020

R J JEYAMURUGAN CFO & COMPANY SECRETARY

DISCLAIMER

not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice acting advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspap for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM SHADAB JAVED MEHBOOB SAHIAD TO SHADAB ABDUL JABBAR SHAIKH AS PER AADHAR CARD NUMBER 3859 4540 3723 CL-305

"I HAVE CHANGED MY NAME FROM BHARATI DAYANAND POOJARY TO BHARATI NARSIMHA SUVARNA AS PER NOTARISED AFFIDAVIT DATED 17.03.2020 VIDE SR.NO.538/2020" CL-351

I HAVE CHANGED MY NAME FROM FAYAZ NOOR MOHAMAD SHAIKH TO FAIYAZ AHMED NOOR MOHD SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM VANNIYAR SHIVKUMAR MURUGESAN TO SHIVKUMAR MURUGESHAN AS PER CL-609 A

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED SALIM ABDUL GAFOOR CHAUDHARY TO MUHAMMAD SALIM CHAUDHRI AS PER AFFIDAVIT. CL-811



Our proposed Residential Project on plot bearing S. No. 244/13, 244/14/2(Pt). 250/1/A, 250/2A, 250/3, 251/5/A(Pt), 244/16(pt) 242/1/1A at Village Kavesar, Ghodbunder Road, Thane was accorded the Environmental Clearance from the Environment Department, Government of Maharashtra.

The copy of the Environmental clearance letter is available with Maharashtra Pollution Control Board web site at www.ecmpcb.in

Date: 10.07.2020

NOTICE LOSS OF SHARE CERTIFICATES

ertificate Nos. 657347 & 716102 for 1000 shares bearing Distinctive Nos 268427651-268428150 & 537788601 537789100 standing in the name of Girish Sawant in the books of Bajaj Finance Limited, has been lost/ nisplaced/ destroyed and the advertiser has applied to the Company for issue of duplicate share certificates in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should odge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz KFin Technologies Pvt. Ltd, Karvy Selenium, Tower-B, Plot No. 31 & 32 inancial District, Nanakramguda Hyderabad - 500032 within 15 days rom the date of this notice failing which the Company will proceed to

ssue the duplicate share certificate n respect of the said shares. Place : Mumbai Date: 11 July 2020

Name of the Shareholder: **Girish Sawant**



Asian Paints Limited CIN: L24220MH1945PLC004598

Regd. Office: 6A, Shantinagar Santacruz (East), Mumbai - 400055 Tel. No.: (022) 6218 1000 Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 74th Annual General Meeting (AGM) of Asian Paints Limited (the Company) will be held on Wednesday, 5th August, 2020, at 2.00 p.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility, to transact the busin as set out in the Notice convening the 74th AGM of the Company.

The AGM will be held through VC/ OAVM without physical presence of the shareholders in view of the ongoing restrictions relating to the COVID-19 pandemic and in compliance with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India.

In compliance with aforesaid circulars, the Notice convening the 74th AGM and the Annual Report for financial year 2019-20 has been electronically sent on Friday, 10th July, 2020, to those shareholders who have registered their email IDs with the Company/ Depository

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing its members the facility for casting their vote through the remote e-voting platform and for participating in the 74th AGM through VC/OAVM facility along with e-voting during the AGM.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of AGM

The remote e-voting period commences at 9:00 a.m. on Friday, 31st July, 2020 and will end on Tuesday, 4th August, 2020 at 5:00 p.m. Voting through remote e-voting will not be permitted beyond available at the 74th AGM and the members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at the 74th AGM.

Members who have cast their vote through remote e-voting can participate in the 74th AGM but shall not be entitled to cast their vote

The cut-off date for determining eligibility of members for voting through remote e-voting and voting at the 74th AGM is Wednesday, 29th July, 2020. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, 29th July, 2020, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who becomes a member of the Company after the Notice is sent but hold shares as on the cut-off date i.e. Wednesday, 29th July, 2020. may obtain the login ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in.

Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer Agents of the Company, TSR Darashaw Consultants Private Limited by providing Folio No. and Name of shareholder. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants.

The Notice of the 74" AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 are available on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com. The relevant documents pertaining to the items of business to be transacted at the 74th AGM are available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on investor.relations@asianpaints.com for inspection

In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in. For any grievances relating to voting by electronic means, members may contact Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, Trade World, 'A' wing, 4th floor, Kamala Mills compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at amitv@nsdl.co.in, Tel No. (022) 2499 4360.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 25" July, 2020 to Wednesday, 5" August, 2020 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year ended 31st March, 2020 and also for the 74th AGM. The dividend, if approved, will be paid on or after Thursday, 6th August, 2020, to those members and their mandates whose names appear as:

- 1. Beneficial Owners as at the end of business hours on Friday 24th July, 2020, as per the lists to be furnished by NSDL and Central Depository Services (India) Limited, in respect of shares held in electronic form; and
- 2. Members in the Register of Members of the Company after giving effect to valid transmission or transposition requests lodged with the Company or its Registrar and Transfer Agent viz., TSR Darashaw Consultants Private Limited, on or before Friday. 24th July, 2020.

The Notice of the 74th AGM and Annual Report for the Financial Year 2019-20 along with further details are available on the website of the Stock Exchanges, BSE Limited (www.bseindia.com) & National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's shares are listed and on the Company's website (www.asianpaints.com).

For and on behalf of ASIAN PAINTS LIMITED

R J JEYAMURUGAN Place: Mumbai **CFO & COMPANY SECRETARY**

ROLTA INDIA LIMITED

Regd. Office: Rolta Tower-A, Rolta Technology Park, MIDC-Marol, Andheri (East), Mumbai - 400093. Tel. No.: 91-22-29266666 Fax No.: 91-22-28365992; CIN: L74999MH1989PLC052384 E-Mail: investor@rolta.com: Website: www.rolta.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of Rolta India Limited (Company) is scheduled to be held on Wednesday, July 15, 2020, inter alia, to consider and approve the Audited Consolidated & Standalone Financial Results of the Company for the quarter and Financial Year ended

Trading window, under the Policy for Insider Trading in securities of the Company, shall remain closed up to 48 hours after the results are made public on July 15, 2020. The above information is also available on the Company's website www.rolta.com and also on Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For **ROLTA INDIA LIMITED**

Place : Mumbai Hetal Vichhi Dated: July 10, 2020 Company Secretary



Nallasopara - W Branch Shop No. 52-59, Civic Shopping Centre, Station Road, opara, Dist. Palghar, Maharashtra -40120 Web: Www.bankofbaroda.in Email: Vjnala@bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (for Immovable property) [See rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with *rule* 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 04.03,2020 calling pon the borrower Shri Janu Ganpat Ingle, co-borrower Smt Tulsa Janu Ingle and guarantor Shri Avinash Janu Ingle to repay the amount mentioned the notice being Rs. 3,89,791.06/- (Rupees Three Lakhs Eighty Nine Thousand Seven Hundred Ninety One and paise Six only) within 60 days om the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest

(Enforcement) Rules 2002 on this **9th day of July of the year 2020.** The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of **Rs. 3,89,791.06/- (Rupees** Three Lakhs Eighty Nine Thousand Seven Hundred Ninety One and paise The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the property consisting of Flat No. 04, Ground Floor, E Wing, Building No. 11, HDIL Paradise City, Sector I, Kacheri Road, Village Mahim, Palghar West - 401404 with **boundaries:East:** Sector 11D, **West:** Building No 11E, **North:** Building No 11B, **South:** Building No. 12

Date : 09.07.2020 **Authorised Officer** Bank of Baroda

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that **Get Together** Co-operative Housing Society Limited (hereinafter referred to as the **Society"**), a registered society bearing registration No BOM/HSG/5404, situated at Military road, Marol, Andheri (E), Mumbai 400059 had executed a Development Agreement dated 17th March, 2016 (hereinafter referred to as the "Development Agreement"), duly registered with the office of the Sub-Registrar of Assurance under Serial No. BRL-4/2490/2016, together with a Power of Attorney dated 17th March, 2016 registered with the office of Sub-Registrar of Assurances nder Serial No. BRL-4/2502/2016 (hereinafter referred to as the "Powe of Attorney") in favour of Goel Ganga India Private Limited (previous known as "Goel Ganga Developers (I) Pvt. Ltd.") (hereinafter referred to as the "Developer"), granting development rights with respect to the property being the land admeasuring approx. 2078.76 sq. yards equivalent to 1738.10 sq. mtrs. situated at Village Marol, Taluka Andheri, Mumbai (hereinafter referred to as the "said Property") and more articularly described in the **Schedule** hereunder written, for the consideration nd on the terms and conditions more particularly set out therein.

t is hereby notified that the Society has since terminated the said Development Agreement and the Power of Attorney with the Developer amely "Goel Ganga India Private Limited" (previously known as "Goe Ganga Developers (I) Pvt. Ltd.") who have accepted the termination by the Society of the Development Agreement and the POA. By a letter dated 17th February, 2020 addressed to the Society, the Developer has handed over vacant and peaceful possession of the said Property to the Society. The public at large is therefore notified not to enter or execute a ontract, deed or any other writing associated with the right of the contract, deed or any other writing associated with the right of the Developer arising out of the said Development Agreement and Power of Attorney either by way of purchase, transfer, assignment, exchange, charge, encumber, mortgage, gift, lien, grant, trust, covenant, possess, settle or otherwise in any manner whatsoever. In the event, any person(s) lespite the notice hereof, opts to do so, may do so entirely at their own costs and risks and without in any manner seeking recourse or reference to the Society and/or its members in monetary terms or otherwise and wit not be entitled to hold the Society and/or its members liable or responsible or consequences that they may suffer.

SCHEDULE

All that piece and parcel of land admeasuring approx. 2078.76 sq. yards equivalent to 1738.10 sq. mtrs., bearing Survey No. 5, Hissa No. 14, 15 8 16 (part) and having corresponding City Survey No. 233, 233/1, 234 & 235 of Village Marol, Taluka Andheri, Mumbai Suburban District.

Dated this 11th day of July 2020.

M/s. DESAI & DIWANJI MR. OMAR VANJARA

PARTNER Advocates, Solicitors & Notaries Lentin Chambers, Dalal Street, Fort, Mumbai 400001



ASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point Mumbai - 400 021. Phone No : 022 - 6188 4700 | mall : s0s00e0asusar0_Jom | 000 : 000 | Je0asus-ar0_Joi P00000 N00000 F00 0-000000 N

Sale of Immovable Property under the Securitization and Reconstruction of

to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. otice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Suarantor(s) that the below described secured asset mortgaged/charged to the Secured Creditor eing Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus roup Thirty Three Trust I (Pegasus), Apna Sahakari Bank Ltd. vide Assignment Agreement date 7/03/2018, assigned the said debt to Pegasus along with all underlying securities under e provisions of SARFAESI Act.

he Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. had taken the possession of the belo entioned property on 20/08/2015 under the provisions of the SARFAESI Act and Rules made reunder. In view of the aforesaid, the below mentioned mortgaged property will be sold on "As where is". "As is what is", and "Whatever there is basis" on 30/07/2020, for recovery of s. 90,98,304.28/- (Rupees Ninety Lakhs Ninety Eight Thousand Three Hundred Four and aise Twenty Eight Only) as on 30/04/2015 plus interest w.e.f. 01/05/2015 at the contractua te and costs, charges and expenses thereon due to the Pegasus Assets Reconstruction Pvt td., from M/s, J.K. Agencies, Shri, Sapani Nirai Ashokbhai (Proprietor), Shri Mohammed Faroq haikh, Shri. Amarjeet D. Gupta and Shri Umang Parekh. The reserve price will be Rs.19,40,000/ tupees Nineteen Lakhs Forty Thousand Only) and the earnest money deposit will be Rs ,94,000/- (Rupees One Lakh Ninety Four Thousand Only).

Name of the Borrower/ M/s. J.K. Agencies Pharmaceutical Distributors, Shri. Sapani Niraj Ashokbhai (Proprietor), Shri Mohammed Farook Shaikh, Shri. Amarjeet D. Gupta and Shri Umang Parekh Rs. 90,98,304.28/- (Rupees Ninety Lakhs Ninety Eight Thousand Three Hundred Four and Paise Twenty Eight Only) being the dues of A/c. M/s. J.K. Agencies as on Outstanding Dues: 30/04/2015 plus interest w.e.f.01/05/2015 at the contractual rate and costs, charges and expenses thereon Description of Immovable
Property:

All that piece and parcel of flat bearing No. 302, Third Floor, "SAI SAGAR" Co-Op. Housing Society Ltd., Manickpur, Diwanman, Vasai (W), Thane 401 202. admeasuring area 451 sq. ft. built-up

of Reserve Price) Claims, if any, which have been put forward against the property and any other dues known to Secured creditor and value Not Known 17/07/2020 between 11.00 a.m. to 12.00 p.m. Contact Person: Ms. Shivani Parekh – 969 Mr. Devang Khira – 9619422209

ast date for submission of f 29/07/2020 till 4:00 p.m.

arnest Money Deposit (10%

ime and Venue of Bid E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctiontiger.net)
on 30/07/2020 from 11.00 a.m. to 1:00 p.m. ms & conditions of the sale, please refer to the link provided in Secured Credito

Rs.1.94.000/-

ebsite i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html for detailed terms & cond ions of e-auction/sale of respective property and other details before submitting their bids for aking part in the e-auction. Bidders may also visit the website https://sarfaesi.auctiontiger.ne or contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Ahmedaba Bidder Support Nos.: Mob.: 9265562821 & Help Line Nos.: 079-61200546/511; Contact Persons Mr. Tilak Maratha, Mobile No. +91 6351896832, email: tilak@auctiontiger.net, Mr. Akash Karhe Nobile No. +91 9833398547, email: akash.karhe@auctiontiger.net AUTHORIZED OFFICER

Pegasus Assets Reconstruction Private Limited (Trustee of Pegasus Group Thirty Three Trust I)



Public Health Department TENDER NOTICE

Online E tenders are invited for Public Health Department for Operation & Management of COVID-19 DCHC Beds with/without Oxygen facility and ICU Beds at various Jumbo Facilities of TMC for the duration of Six months or until COVID-19 disease subsides, whichever is earlier. Detail Tenders Notice & Forms will be available on https://mahatenders .gov.in from Dt.11/07/2020 to Dt. 18/07/2020 at 11.00 am. Tender will be accepted on or before Dt. 18/07/2020 up to 11.00am as per E- Tendering Procedure. Tenders will be open on Dt.18/07/2020 at 5.00pm or any other day with prior intimation. Thane Municipal Corporation reserves the right to accept or reject any or all tenders without giving reasons thereof.

SD/-TMC/PRO/ Health/223 /20-21

Dt.10.07.2020 Medical Officer of Health pls visit our official web-site Thane Municipal Corporation www.thanecity.gov.in

Public Notice

TAKE NOTICE THAT the Owners of the lands / property mentioned below in the Schedule are intending to sell and my client is intending to purchase he said property described in the Schedule hereto below free from al encumbrances. Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, agreement for sale, mortgage ease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise hereby required to intimate to the undersigned within Fifteen (15) days om the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed vithout reference to such claim and the claims, if any, of such persor shall be treated as waived and not binding on my clients

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Village S.N	lo. / Hissa No.	Area	Assessment	Name of Owners
Talbandkhar	18/1/A/4	0-20-0	2-87	Smt. Sudha Balkrushna Mhatre Mr. Bhushan Balkrushna Mhatre Mr. Niwas Balkrushna Mhatre Smt. Yojana Ratnakar Mhatre Smt. Bhavana Bankat Tandel
Talbandkhar	12/4	0-21-70	2-12	Mr. Mohan Kamalaji Gaikwad Smt. Kusum Dagadu Jadhav Smt. Suman Gangaram Jadhav Smt. Shakuntala Domaji Kamble Mr. Vilas Arvind Gaikwad Mr. Anil Arvind Gaikwad
Talbandkhar	5/3/A	0-03-0	0-50	Mr. Santosh Arvind Gaikwad

Dated this 09th day of July 2020. Office -

Office No. 9 Sai Aakash Apartment Karania Road, Near Dake Hospital

RAMAKANT K PATIL

3rd Floor, Canara Bank Building

Adi Marzban Street, Mumbai-400001

Advocate Raipal Naka Tal Uran Dist Raigad



Tel. No.: 022-22651128 / 29 Email- cb6289@canarabank.com

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and econstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ead with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is". "As is what is" and " Whatever here is" basis on 13.08.2020 for recovery of Rs. 7,74,92,756.51 (as on 31.12.2019 plus urther interest and charges from 01.01.2020) due to Canara Bank from M/s. Lucid Prints, Industrial Plot No. A/227, 228, Trans Thane Creek Industrial Area, MIDC Mhape, Navi Mumbai, District Thane - 400710.

Description of the Property	Reserve Price	Earnest Money Deposit
Industrial Plot No. A/227, Trans Thane Creek Industrial Area, MIDC, Mhape, Navi Mumbai, District Thane - 400710.		Rs. 80,70,000/-
 Industrial Plot No. A/228, Trans Thane Creek Industrial Area, MIDC, Mhape, Navi Mumbai, District Thane - 400710. 		
Hypothecated Plant & Machinery available at Industrial Plot No. A/227, Trans Thane Creek Industrial Area, MIDC, Mhape, Navi Mumbai, District Thane 400710.		

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 12.08.2020 upto 5 p.m. 12.08.2020 upto 5.00 pm.

Date of inspection of properties on 06.08.2020 with prior appointment with Authorized Officers Date up to which documents can be deposited with Bank is 12.08.2020.

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact **Mr. Pradeep Padman, Chief** Manager, Canara Bank, ARM-II Branch, Mumbai (Tel. No.: 022-22651128 / 29, Mob. No. 7639236670) or Mr. Ganesh Andrews, Senior Manager (Mob. No.: 9860022253) E-mail ID: cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provide M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301 Gurgaon, Haryana, PIN - 122015, Tel. No.: +91-124-4302020 / 21 / 22 / 23 / 24, E-mail ID: support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com.

Date: 10.07.2020 Authorised Officer. Canara Bank, ARM II Branch Place: Mumbai

KEC INTERNATIONAL LIMITED CIN: L45200MH2005PLC152061

Registered Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 030 Tel No : 022-66670200: Fax No : 022-66670287

Website: www.kecrpg.com; E-mail: investorpoint@kecrpg.com Notice of the Fifteenth Annual General Meeting

NOTICE is hereby given that the Fifteenth Annual General Meeting ("AGM") of the Members of KEC International Limited ("the Company") will be held on Friday, August 07, 2020 at 03:00 p.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audioisual means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs has vide its circular dated May 05, 2020, read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 ("MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020, has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of Members. Accordingly, in compliance with the MCA Circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of the AGM and Annual Report for FY2019-20 will be sent electronically by the Company to those Members who have registered their e-mail addresses with the Company/Depository Participant(s) and/or Link Intime India Pvt Ltd. ("RTA"). The Notice of the Fifteenth AGM and the Annual Report for FY2019-20 will also be available at the websites of the Company (www.kecrpg.com), BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is heing provided in the Notice of AGM. Further. Members who have not registered their e-mail addresses can also attend the AGM and vote by following the procedure being provided in the Notice of AGM.

The Members of the Company who have not registered their e-mail address car register the same as per the following procedure:

- The Members holding shares in physical form may get their e-mail addresses registered with the RTA, at https://linkintime.co.in/emailreg/email_register.html by providing details such as Name, Folio Number, Certificate number, PAN mobile number and e-mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (upto 1 MB). The Members holding shares in Demat form may also temporarily register their
- e-mail addresses with the RTA, at https://linkintime.co.in/emailreg/email register.html by providing details such as Name, DPID / Client ID, PAN, mobile number and e-mail id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to register the same with their respective Depository Participant. For KEC International Limited

∜≫RPG-

Amit Kumar Gupta

Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai

Date: July 10, 2020

TENDER NOTICE

MAHATRANSCO MSETCL invites online bids (e-Tender) from reputed & registered contractors on Mahatransco e-Tendering Website

https://srmetender.mahatransco.in/ for the following Tender . E-Tender No. EE/EHVP/DN/KLN/T-11/2019-20, Sub :- The work of Detail survey work for the construction of proposed 100/220/132/100k Lines under jurisdiction of EHV Project Dn,

MSETCL, Kalyan. Estimated cost: Rs 22,65,962.18/- EMD to be paid - Rs. 22.659.62/-. RFX No. 7000016744. Bid Submission date and time: On or before 18.07.2020 up to

Bid Opening date and time: 18.11.2020 at 11:05 hrs. if Possible. For Further details visit our website

https://srmtender.mahatransco.in/ Contact Person : The Addl. EE (O) Tel. No. 0251-2328540/9082239040. . Note : All eligible supplier/Contractors are mandated to get enrolled on SRM E Tenders (New) Portal of MSETCL

Executive Engineer, Ehv Projects Dn, Kalyan

PUBLIC NOTICE

This Caution Notice is issued to the Members of the public in general by RangashardaPratishthan (Regd.) a Trust registered under the Bombay Public Trust Ac 1950 having address at K.C.Marg ,Bandra Reclamation ,Bandra (west) Mumbai-400050 , cautioning them against one Mr.Prabhudas .V.Lotia and Rangasharda Hotels Private Limited and its other directors who are by way of false representation made to the public claiming to be the owners of the premises including the Auditorium Ranga Sharda NatyaMandir all of which are exclusively belonging to the Trust as more particularly described under the Schedule of property hereinbe-

That an FIR No.85 of 2020 for commission of offences under Sections 406,420,409 r/w section 34 of the Indian Penal code is registered by the Police authorities against the said Rangasharda Hotels Private Limited and its directors including the said PrabhudasV.Lotia and investigation is

That an FIR is also registered in respect of an offence committed by one Mr.MangeshKadav to whom Mr.P.V.Lotia is reported to have given monies to offer illegal gratification to MHADA Officials for the extension of lease and for other favours with which the Trust is not at all concerned. That It has come to the knowledge of the Trust that the said Rangasharda Hotels Private Limited (which has by the way nothing to do whatsoever with the Trust) which has chosen a deceptively similar name as that of the Trust is trying to let out part of the said premises to third parties and or create third party interest illegally and wrongfully over the subject property with fraudulent intent and therefore the members of the public are hereby cautioned not to deal with the said Rangasharda Hotels Private Limited or its Directors ,servants, agents and any other person/s claiming through them in any manner whatsoever with respect to the said proper ty or any part of the said property which belongs exclusively to the Trust and despite this Notice if any one chooses to deal with them he /she may be do so at their own risk.

SCHEDULE

All that piece and parcel of Land admeasuring about 3479 sq.mtrs being part of CTS No.791 situated at Bandra (West) in the colony known as bandra Reclamation scheme in Greater Bombay in the Registration subdistrict and district of Bombay together with structures thereon i.e Auditorium known as Rangashardanatyamandir and Ground plus 12 storeyedAdmiistrative Building. By oder of the RangashardaPratishthan (Regd.)

At Mumbai dated 11th July 2020

Sunil G. Karve, Vijay V Gokhale, Savita V. Gokhale



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. $Phone: 022\text{-}3555\ 5000.\ Email: investor.relations@ril.com$ CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue of duplicate certificate(s).

Sr. No.	Folio No.	Name / Joint Names	Shares	Certificate Nos. From - To	Distinctive Nos. From - To
ı	30820088	Armity Pesi Kolah	7	12607992-992	256681568-574
		Armity Pesi Kolah			
2	88411820	Bharat P Sheth	ı	62168931-931	2184358653-653
3	28583621	Evarist Rodrigues	18	6984293-293	142978663-680
		Eula Rodrigues	18	62185046-046	2184562701-718
4	30186788	Harish Gupta	9	7138907-908	144252956-964
5	101494422	Lalita Kumari Sinha	18	58216355-355	1614882029-046
		Kaushlesh Kumar Sinha	18	62199108-108	2184763626-643
6	104255836	Nagaraj M N	18	57827394-394	1603705410-427
			18	66810755-755	6888630901-918
7	54930313	Neville Chico	20	11376881-881	204798678-697
8	105359236	Pravinsinh Pandharnath			
		Pawar	45	66740525-525	6883004555-599
9	111955291	Rajendra Sheth	18	66560620-620	6865442853-870
10	1063537	Ramesh Dipchand Shah Indu Ramesh Shah	18	4887771-771	80646147-164
11	100811360	S Saraswathy	36	66835045-045	6890722896-931
12	4246006 I	Sanyogeeta Prakash			
		Chiplonkar	5	725719-719	17999954-958
		Prakash Mohan			
		Chiplonkar	3	1113056-056	26475419-421
13	6348555 I	Sarita Gupta	40	62212331-331	2185403447-486
14	104265572	V L Badrinath	9	58244529-529	1615664936-944
			9	58556582-582	1627632124-132
		Total	328		

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited" Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, fillion which the Company will present a fixed while sea configuration. failing which, the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

> for Reliance Industries Limited Savithri Parekh

Date: 10th July, 2020 Joint Company Secretary and Compliance Officer www.ril.com

OSTOMY ASSOCIATION OF INDIA Registered Under Bombay Public Trust Act F-12417

(Affiliated to Indian Cancer Society) 74, Jerbai Wadia Road, Bhoiwada, Parel, Mumbai-400 012 Tel.: 022-24161447/24128087 Email:ostomyindia@gmail.com

Date: 10th July,2020 From

Secretary

Ostomy Association of India

Members Ostomy Association of India

Sub: Postponed the Annual General Meeting & Election of the Association Ref -. Coronavirus (COVID-19)

Dear Members,

With reference to above captioned subject we would like to inform you that the Annual General meeting of Ostomy Association of India is postponed and scheduled on Next Year i.e. at 2021.

This is to intimate you that our association election was expected to conduct in this year on 31ST May,2020 Annual General Meeting but unfortunately, as you are all aware about the situations we were unable to conduct the meeting hence, the meeting is adjourned. The impact of the spread of coronavirus (COVID-19) is being felt across the world, not only affecting the health of those contracting the virus, but causing disruption to daily life for the population at large by restricting travel and limiting social and other gatherings. We are monitoring developments regarding the coronavirus or COVID-19 and preparing in the event any changes for our Annual General meeting are necessary or appropriate.

It is unpredictable that when the effects of the disease i.e. coronavirus (COVID-19) therefore it is decided to postponed the meeting to next year i.e. in 2021. If we decide to make any change, such as to the date or location or to hold the meeting solely by remote communication, we will announce the change in advance and post details, including instructions on how the meeting will held, by advertisement in Newspaper or by any convenient method.

Thanking You. Yours Truly

Shekhar Bhai Thakur Hon. Secretary Ostomy Association of India

Date : 10th July, 2020

ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया

तेक ट्रस्ट ॲक्ट, एफ–१२४१७ अंतर्गत (इंडियन कॅन्सर सोसायटीशी संलग्न) ७४, जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा, परेल, मुंबई- ४०००१२ फोन: ०२२--२४१६१४४७/२४१२८०८७ ईमेल: ostomvindia@amail.com

देनांक : १० जलै. २०२० प्रेषक

ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया

सभासद, असंस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया विषय: असोसिएशनडी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुरू पुढे ढकलणे संदर्भ: कोरोनाव्हायरस (कोव्हिड-१९)

न्मा. सभासद

. वरील नमुद विषयाच्या संदर्भासह आम्ही तुम्हाला कळवु इच्छितो की, ऑस्टोम

(कोव्हिड–१९) संदर्भातील प्रगतीबर लक्ष ठेबुन आहोत आणि या परिस्थितीशी संबंधित आपल्या वार्षिक सर्व साधारण सभेसाठी कोणतेही बदल हे आवश्यक किंवा योण्य आहेत. अनाकलनीय आहे की, आजार म्हणजेच कोरोनाव्हाबरस (कोव्हिड-१९) चा प्रभा हे अनोक्तनाव आहे को, आजार म्हण्येच करातानाव्यास्त (क्षोणहरू-(१) या प्रमाण क्षेत्रो ओसंहत, त्यापूर्व, देवीन वर्ष म्हण्येच २०२२ पर्यंत समा पूर्व हे कळ्ळाणो ठरवणाया आले आहे. वर अगसी रिमोट कम्युनिकेशनदारे समा मेर्ग किंवा तारीख किंवा ठिकाण असे क्षेणवेटी बदल करणाये ठरविलो तर आसी वृत्यस्वात चाहिरात रेतुन किंवा कोलताही सोक्ट्रिक माध्यमा ने माम कसी होणार याच्या माहिरीसह पुरील तपित्रक आणि पुरा आभी बदल पोषित कर

शेखर भाई ठाकुर सन्मा. सचिव ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया



प्**शियन पेंट्स लिमिटेड** एनःL24220MH1945PLC004501 गोंदगीकन चर्चा यएन: L24220MH1945PLC004598 नॉदणीकृत कार्यालय: ६व, शांतीनगर साताकुज (पूर्व), मुंबई-४०००५९ दूरध्वनी: (०२२) ६२१८ १००० संकेतस्थळ: www.asianpaints.com

सूचना ्रूचणा ह्यावरं केण्यात येत आहे की एवियन पेंट्रत विनिदेड (हे अंपनी) थी ७४ वी वार्षिक सर्वाधायला क्या पार्डीक्या, केरानीक्या ७७ व्या प्रतीमा वोश्तिकणा कुरुनेनार्थ केण्यात आहेत्या तालकार्यात विति क्या प्रतान केरानीक्या का कुरुनेनार्थ केण्यात आहेत्या तालकार्यात विति क्या क्या आहेत्या तालकार्यात विति क्या क्या आहेत्या तालकार्यात क्या तालकार्या क्या तालकार्यात क्या तालकार्या क्या तालकार क्या तालकार्या क्या तालकार्या क्या तालकार क्या तालकार क्या तालकार क्या तालकार क्या तालका

अवधाजन करण्यात आती आहे.

उत्पाद अस्पत्ती करोहे.

उत्पाद अस्पत्ती हित्त करण्यात आती आहे.

उत्पाद अस्पत्ती हित्त कर्मीच्या कार्तिक १९ रखा उंग्रेकामुक्के अस्पत्त्य गिर्मान्त्रिक भागायत्त्रस्य अस्पत्ती हित्त कर्मीच्याक्ष्मित्राह्मित्र आणि क्रम्मी कक्ष्मर नाक्षमयाद्वारी आणि करण्यात आस्पत्ता क्राम्मित्र व्याप्तिक १९ १९ २० स्वाप्त्र व्याप्त्र अस्पत्ता करण्यात्व सामाय्य विश्वक क्र. १९४० २० शिर्मान्त्र वरिष्ठक क्र. १९४० २० शिर्मान्त्र वरिष्ठक क्षमाय्य वरिष्ठक क्षमाया वरिष्ठक क्षमाय

्रप्रत्येक ममूर परिपत्राकांच्या मान्यतेच्या अनुतार ७४ वी एजीएम बोलविणारी सूचना आणि आर्थिक कर्ष २०१५-२० साठीवा वार्षिक अहवात सुकतार १०, जूलै २०२० रोजी इत्रेक्ट्रानिक प्रदानिक अला सामार्थना ज्यांनी त्यांच्या ई-मा आबडीची नौंद कंपनी,डिपॉक्टिटी पार्टीरिपेट ह्यांच्या कडे केशी आहे, त्यांना पाटविष्यात आहे आहे.

आरोलपा आहोते. दूरपर्ध ईनावता-प्रात्मात सुरुवात पुरुवात, २१ जुलै २०२० रोजी सकाकी ९.०० वा. शेहिल आणि मंग्राकार, ४ ऑगस्ट २०२० रोजी सार्थ, ५००० वा. समारा होहिल, मंग्राकार ४ ऑगस्ट २०२० रोजी सार्थ, ५०० वा. नंतर दूरपर्ध ईनावतानाव्याद्वर मंग्रावन करता येगार नार्थ, ७७ वा राजिपम्या ठिकाणी स्वेतीह ईनावता कार्य प्रोत्म वाला प्रोत्म आणि सामायस अर्थनी दूरस्य ई-सारानाद्वार त्यांचे मा दिलोले नाही त्यांचान करता व्यक्ति आणिस्यायों क्षेत्री मानवान करता चेहूंन

ई-नव्यतनावरी राजी भा क्षेत्री ने तार्व गांचा पात्र का गांची पात्र को भी महान करता है हैं।

सामार उपारी दूर पर अध्यानमावादार राजी हात्र का केरी को तार गांचा भा का गांचा माने वारामा है तो गांचा अध्यानी है।

स्वर्ण मानवार पहात्री हो ने वार्च मानवार केरी गांचा केरी को तार्व मानवार महत्य है।

इस्त मानवारी पात्र मानवार पहार्थी हो मानवार केरा प्राच अध्यानी मानवार करणावारी हो।

मिलेक्टर करणावा आला आहे, ज्या कार्यीची माने सामानवारी मानवारी मोनवारी मिलेक्टर करणावा आला आहे. ज्या कार्यीची माने सामानवारी मानवारी मोनवारी मोनवारी मानवारी मानवार कार्यामा मानवार मानवार मानवारी मानवारी मानवार मानवारी मानवारी मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवारी मानवार मानवारी मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवारी मानवार मानवारी मानवारी मानवार मानवारी मानवारी मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवार मानवारी मानवार

utilitatiz हांबावाको स्वाधी.

७५ जा डीपायों सुरुवा आणि आधिक वर्ष २०१५-२० साठी या वार्षिक अहवात नंशनत सिक्युंद्रियों कि शिक्षां के अहवात नंशनत सिक्युंद्रियों कि शिक्षां के स्वाधी के स्वाधी के स्वाधी के सिक्युंद्रियों के सिक्युंद

करणात के आहे की वार्मी investor.reliations@mainspaints.com कर निसंती करणारे के स्वान्त के आहे की प्रमान करणात के स्वान्त करणात के स्वान्त करणात के स्वान्त करणात के स्वान्त करणात क

www.noaupw.wacan-rincoment कारण आहा.

bw व्या उत्पीरण आर्जिक माहितीस्त आर्थिक वर्ष २०१९-२० चाठीया वार्षिक अववाद कारणीय स्थापिक स्थापिक क्षार्थ २०१९-२० चाठीया वार्षिक अववाद कारणीय स्थापिक स्

ठिकाण : मुंबई विनांक : १० जुलै २०२०

एशियन पेंट्स लिमिटेड करीता आणि त्यांच्या वतीने आर जे जयमुरुगन सीएफओ आणि कंपनी सचिव

ब्रॅडी ॲण्ड मॉरिस इंजि. कंपनी लिमिटेड

सीआवएन क्र.: एल२९१५० एमएन१९४६ पीएलसी००४७२९ वर्षालय: 'ब्रॉडी हाऊस', १२–१४, बीर निसन रोड, फोर्ट, मुंबई-, फॅनस : (०२२) २२०४१,८० ई-फेन्ट ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमहीसाठी वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

		संपलेली तिमाही			ले वर्ष
तपशील	39-03-9090	39-99-9099	39-03-9099	39-03-9090 39-03-	
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित
प्रवर्तनात्न एकृण उत्पन्न	498.88	4,396.98	1,140.17	¥,¥95.46	8,886.5
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबीपूर्व)	55,00	१४२.७२	847.03	¥08,80	949,8
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपबादारमक बाबीयश्वात)	\$\$,50	१४२.७२	१५२.०३	¥0\$.¥0	242.0
करपरचात कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपवादात्मक वावीपरचात)	(९५,५७)	886.88	120.86	863.88	200.
कालावपीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन (कालावपीकरिता नका/(तीटा) (करणश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(१०३.EX)	885.YX	१२८.७१	? 94.29	784.
समभाग भांडबल	224.00	994,00	224.00	२२५,००	२२५.
मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाव्यस्त्याप्रमाणे राजीय (पुनर्मूल्यांकीत राजीय बगळून)	_	_	_	_	
प्रति भाग प्रामी (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित परिचालनाकरिता) मूल्मूत (रू.) सीम्प्रिकृत (रू.)	(x, 24) (x, 24)	4.86 4.86		6.86 6.86	
	बारावारिकीया विकास कार (रिटेट) (१४८, अरम्बाद्यालक वार्याप्ट्र) करपूर्व कातास्त्रवीकर्मा निकास नका (रिटेट) (अरम्बाद्रालक वार्याव्यक्ता करप्रवात करणान्विकरात निकास करणान्विकरात प्रवाद कर्माव्यक्ता करणान्विकरात प्रवाद (रिटेट) (अरम्बादाक अरम्बाद करणान्विकरात निकास अरम्बादाक वार्याव्यक्ता करणान्विकरात वार्याव्यक्ता करणान्विकरात वार्याव्यक्ता करणान्विकरात अरम्बादाक वार्याव्यक्ता करणान्विकरात अरम्बादाक अरम्बादाक अरम्बादाक अरम्बादाक अरम्बादाक वार्याव्यक्ता करणान्विकरात अरम्बादाक अरम्बादाक अरम्बादाक वार्याव्यक्ता करणान्विकरात अरम्बादाक अरम्बादाक अरम्बादाक अरम्बादाक वार्याव्यक्ता करणान्विकरात अरम्बादाक अरम	(२-४-४-४-४)		अस्तर्गक 2-2-2-07 31-02-02-02 31-02-02-02	अवस्थान 2-0-2-07 21-22-07

- | (१८९८) | १८६८ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८६४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४ | १८५४
- अरदाजान्या बतायस मर परणाम न हामाचा अपक्षा करत. संचालक मंडळाने रारक्या प्रमाणे, कंपनीने चेअसं विभागाची असेम्ब्यी खंडित केली. ३२ मार्च, २०२० रोजी संग्लेल्या चाल हिमाही व वर्षातीर खंडित व्यवसाम मानंत्र्या विक्रीच्या निक्क प्रमी/(तीटा) मोजून वर्षाल विनीय निकर्वाजीत खंडीत कानकार्जाजांच रहाँबले आहे. खंडित केल्यामुळे संपत्तेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या अकडेवारी क्षा मार्गील वर्षाच्या संसम् कलावर्षांची तुलना योग्य नाहीत.
- कंपनीचे दोन अहवाल योग्य विभाग आहेत म्हणजेच इंजिनियरींग आणि चेअर्सची असेम्ब्ली विभाग.

सही/-पवन जी. मोरारन्

डीआयएन : ००१७४७९६

ठिकाण : मुंबई दिनांक : ०९.०७.२०२०

FUTURE CONSUMER LIMITED

CIN: L52602MH1996PLC Nagar, Off. Jogeshwari Viki +91 22 66442200 I Fax No.

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2020

	For the	For the	For the
	Quarter ended	Quarter ended	Year ended
Particulars	March 31, 2020	March 31, 2019	March 31, 2020
	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations (net)	94,707,50	103,737,58	404,033.02
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(11,062,54)	(1,054.02)	(13,299.70)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(19,360,50)	(1,054.02)	(21,832,84)
Net (Loss) / Profit for the period after tax (after Exceptional items)	(17,546,74)	753,29	(21,650,28)
Total Comprehensive Income for the period	(17,588.78)	766,28	(21,717,24)
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and			
Other Comprehensive Income (after tax)]			
Equity Share Capital	114,459,41	114,428,54	114,459,41
Reserves (excluding Revaluation Reserves)			(9,036,45)
Earnings Per Share (of Rs.6/ each) for continuing operations after exceptional item			
Basic (in Rs.)	(0.92)	0,04	(1.13)
Dijuted (in Rs.)	(0.92)	0,04	(1,13)
Earnings Per Share (of Rs.6) each) for continuing operations before exceptional item			
Basic (in Rs.)	(0.48)	0,04	(0.68)
Diluted (in Rs.)	(0.48)	0,04	(0.68)
Paid up Debt Capital			69,554.56
Debenture Redemption Reserve			-
Networth			105,424,22
Debt Equity Ratio (no, of times)			0,66
Debt Service Coverage Ratio after exceptional Items (no. of times)			(1,51)
Debt Service Coverage Ratio before exceptional Items (no, of times)			(0,76)
Interest Service Coverage Ratio after exceptional Items (no, of times)			(3.66)
Interest Service Coverage Ratio before exceptional Items (no. of times)			(1.84)

ľ	in r	in respect of Non-Convertible Debentures are as follows :									
	Sr No	Particulars	Series	ISIN	Security ID	Principal and	(From 01-April-2020 to 30-September-2020) Principal and	Rating Assigned by Rating Agency			
I		Non Convertible Debentures Series	OVDDD A	Burness sements		Interest	Interest	010514			
	A							CARE A*			
II	В	Non Convertible Debentures Series III	STRPP 3	INE220J07089	1055FCL20A			CARE A*			
II						16-Mar-2020					
lĺ	C	Non Convertible Debentures Series III	STRPP 3	INE220J07113	995FCL20		05-Sep-2020	CARE A*			
ll	D	Non Convertible Debentures Series	1	INE220J07121	-	15-Nov-2019	15-May-2020	Unrated			
Il						15-Feb-2020	15-Aug-2020				
IÌ	Е	Non Convertible Debentures Series	- 1	INE220J07139	-	15-Nov-2019	15-May-2020	Unrated			
II						15-Feb-2020	15-Aug-2020				

ment and Principal has been paid on the date.

In the midro of the principal has been paid on the date.

In the midro of the date has been paid on the date.

In the midro of the date has been paid on the date.

In the midro of the date has been paid on the date of the Company aggregating to Rs, 20 crows as on March 31 (200) are accurate occasions or date, on the date of the company aggregating to Rs, 20 crows as on March 31 (200) are accurate occasions or date, on a paid of the date of the dat

during the period).

(gli Interest Service Coverage Ratio = (Profit before tax = Metrest on long-term borrowings = Interest on Lease Liabilities) (dim
on long-term borrowings = Interest on Lease Liabilities).

For the purpose of calculation, longs having original returnly of more than 365 days are considered as long-term borrowings.

Key Standalone financial Information of the Company

(Rs. In 1

| For the | For the | Carrended | March 31, 202 | March 31, 201 | March 31, 202 | March 31, 20 Particulars

Note: The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Fin Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Re Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites - www

By Order of the Boa For Future Consumer Limite

OSE State Bank of India

बांच, गिरगाव :- १४४, मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर, १ ला मजला, ४००००४, फोम : +९१ २२२३८२३३५४/७२६२, ईमेल : sbi

कञ्जा सूचना (नियम ८(१) अंतर्गत (स्थावर मिळकतीकरिता)

न्याअपी निन्मस्थाक्षरीकार्तनी स्टेट बॅक ऑफ इंडियाचे प्रापिकृत अधिकारी महापुत्र वि सिक्सुनिरास्वेद्दम २ और एकन्ट्रस्थन ऑफ फाज्यानिराओं सेन्द्रिस औड एनोसेसेंट ऑफ सिक्सुरिटी इंटिस्ट ऑब्ट्र, २००२ (क्र. १५ सन २००२) अन्येचे आणि करात १ १ (१२) सहवाचना सिक्सुरिट इंटरेस्ट (एनोसेसेंट) अच्छा, २००२ क्या निया ९ अनयो अदात केलेल्या ऑफास्टाचा वायस करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या ताराचेत्रसूत ६ इंबास सूचनेत मुद्दे केलेल्या स्क्रोस्ट पूचील च्याच, अनुष्ठीक खर्च आणि परिच्यव चुकते करणासाटी खालील कर्जटरांसा बोलाविष्यासाट बंगणाची सूचना जाती केलेली आहे.

माण्यी बूचना वार्षी करेती जाहें. कहरोगी क्या चुलाने कप्पायन कर्यू केल्यामुले कर्जहार आणि सर्वसानान्य व्यतेशा खाद्रारे सूचना होषाता वेशे की, निमस्यासाणिकारोगी ७ कुली, २०२० रोगी सदर ऑक्टरणा करना १२(४) सहवाबता सदर रूपरणा रूल ९ अन्यये प्रदान केलेल्या अभिकारोणा जाग येथील खाली प्रतिकेशन पिक्कानीय काला ग्रेशा आहे. विशेषा: कर्जहार आणि सर्वसामान्य क्लोला बहुति सम्बयम्य कर्षाची को की स्थापी स्थापणा प्रतिकार मिक्कानीय केलेला क्षेणावारी व्यवहार खालील दिलेली रक्षण आणि त्यावारील व्यवशास व्यवशास व्यवशास प्रयाणिका प्रसारणा कर्मीन राहील. स्थापार मिक्कानीय व्यवहार खालील दिलेली रक्षण आणि त्यावारील व्यवशास व्यवशास व्यवशास प्रयाणका प्रभारणा कर्मीन राहील.

1	कर्जदार/	उर्वरित थकबाकी	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची	सांकेतिक			
1	हमीदाराचे नाव	(रु.) + व्याज आणि सार्च		तारीख	कव्जाची तारीख			
1	श्री. विवेक माधु	₹. ९,५३,४३,७३०.३१/ -	दुकान क्र. १, तळमजला, ओम जगदीश	02/03/2020	09/06/2020			
1	आणि छत्रा राम	२७/०२/२०२० रोजीस.	सीएचएस लि., देवीदास लेन, एक्सर,					
1	माहिया	रुपये नऊ कोटी त्रेपन्न लाख	बोरिवली (प.), मुंबई-४००१०३.					
1		त्रेचाळीस हजार सातशे तीस						
1		आणि पैसे एकतीस मात्र						
दिनांक : ०९/०७/२०२०		/२०२०		सरे	ट बैक ऑफ इंडिय			
1	ठिकाण : मुंबई				प्राधिकृत अधिकार			

केनारा बैंक Canara Bank अंसेट रिकट्सी मनेजमेंट शाखा – ॥, मुंबई अपना, क्रेस के विशेष, आर्म प्रकार होते. असे प्रकार होते. क्षेस के विशेष, आर्म प्रकार होते. क्षेस के विशेष, आर्म प्रकार होते. क्षेस के विशेष, आर्म प्रकार होते. विक्री सूचना

क्युरिटायग्रेमन औड सिकंस्ट्रकान ऑफ कामनानिज्ञाल ऑसेंट्स औड एव्योतंस्ट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट ऑक्ट, २००२ सहयाचना सिंदर (एव्योतेस्ट) रुक्त २००२ च्या विस्तर (६), च्या तसुती अंतर्गत स्वापस सिक्कानीच्या रिक्की करिता ई-सिनाय विक्री सूचना प्रकार करेता, आसी लगिटा आधी सर्वमामान करनेना बादो सूचना चेत्रता के ली, खालील आंद्रीवन स्वापस मिक्कती तमाला प्रकार सूच न्यामा केंस्ता स्वेचका आधिकृत अधिकाचांद्री प्रस्थक काला गोयान अलग असून १९.८८-२०२० ऐसी ''जे आहे लीके साहे''

अन्. क्र.	कर्जदार/हमीदार/भागीदार /संचालकाचे नाव	धकवाकीत रक्तम	मिळकतीचे वर्णन
ę.	१) में. भारकर मिल्क ऑण्ड मिल्क प्रोडब्ट्स २) श्री. कपिश डी. राजपूत	क. २२,५३,३४,११८.०० (स्परे याचीस करोड त्रेपक लाख पीतीस हवार एक्टो अठरा ३१,१२,२०१८ रोजी अधिक ०१.०१.२०११ रोजीपासूनचे पुढील व्याज आणि प्रभार	प्रमाण्यामा शिवारी (शिक्षे) प्या दिना नोर्लाग्रेक प्रार्थिक मा स्विकार, मासूका स्त्र, किं प्रार्थां मा स्वित स्त्री केंद्र में स्त्री केंद्र स्त्री स्त्री स्त्री स्त्री स्त्री स्त्री में अपने स्त्री स्त्
	राखीय विमत : ह. ६०,००,००० निरिक्षणाची तारीख : ०४.०८.२०		 इसारा अनामत रक्तम : रु. २०,०००,००० पर्यंत ● रिल्लायाची तारीख/बेळ : ११.०८.२०२०, तु. १२.३० पासूनते तु. १.३० पर्यंत .
۹.	१) मे. द्वारका मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्ट प्रा. लि. २) थ्री. कपिल डी. राऊत ३) थ्री. मिथिलेश राजपूत	क. २३,४८,६१,२९३.६८ (रुपये तेवीस करोड अट्टेपाळीस लाख एकसष्ट हवार टोनमो व्याण्यय आणि	मिळकत क्र. १: पंचाबत रोतपालास (मागोळगे), च्या हदीत जि. रावगड, तालुका रे बेथे स्थित जमीन चारक गट क्र. १०९, मोजमापित ४२९० ची. मीटर्स सह इमारत न गेस्ट कमसह मोजमापित १९१२५ ची. मीट्संचे सर्थ ते भाग आणि विभाग.
	४) श्री. मुध्येसन अडिम्लन ५) श्रीम. श्रेमल जोबानपात्रा	हैनार दानवा श्वालाव आण पैसे अनुसद्ध मात्र) ३१.११.२०१८रों जीस अधिक ०१.०१.२०१९ रोजी पासूनचे पुढील व्याज आणि प्रभार.	विक्रक, २ र : यट क्र. २०, गान नाजगन, गंड तियोज, पोस्ट देवी मोश्रे, ताल्य स्कर, जिल्ला अल्पन्दाना, महाराष्ट्र वेथे स्थित उसीन मोजगारित उपचर्षश्वार आं आरत्सास राज्य मोजगारित ५५६, २६ वर्गे, मोदर्श्व प्रकार से वर्ग से माग आणि निम्म (द्वारा मिल्क ऑच्ड निल्क प्रोडक्ट्स प्रा. ति., द्वारा मानकीचे)
	मिळकत क्र. १ करिता: • राष्ट्रीय विमान : स. ४५,००,०००		 इसारा असाम्ब क्रमा : रु. ४,५०,०००,००० पर्यंत • जिलावानी तारीस /बेळ : ११.०८,२०२० व. १२.३० पासूब ने व. १.३०, पर्यंत .

• इसारा असामत रक्षमः इ. ३,५०,००,०००.०० • विरिक्षमाणी तारीचः ०८.०८.१०२०, बु. १.०० पासून ते दु. २.०० पर्यंत • शिरावाणी तारीचः/बेळः ११.०८.२०२० बु. १२.३० पासून ते दु. १.३०. पर्यंत

PICICI ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC0541 MUTUAL FUND Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: 0-ne BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 061.

Tel.: +91 22 2655 2600, Fax: +91 22 2652 2610, Website: www.iciciprumf.com,
Email id: enquiry@iciciprumc.com

Central Service Office: 2th Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express
Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063, Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Focused Equity Fund and ICICI Prudential Exports and Services Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved declaration of the following dividend under the dividend option of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date to on July 16, 2020*:

Name of the Schemes/Plans	Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#}	NAV as on July 9, 2020 (₹ Per unit)
ICICI Prudential Focused Equity Fund		
Dividend	1.00	14.44
Direct Plan - Dividend	1.00	24.02
ICICI Prudential Exports and Services Fu	ınd	
Dividend	1.50	20.17
Direct Plan - Dividend	1.50	31.91

- The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.
- Subject to deduction of applicable statutory levy. or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Schemes, at the close or business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Schemes would fall to the extent of dividend payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place : Mumbai Date : July 10, 2020 No. 005/07/2020 Authorised Signatory To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investo organs across the country. To know more about it, please visit https://www.amfiindia.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks. read all scheme related documents carefully.

धिकामक्षेत्र पिछाडीवर

घटलेल्या मागणीत करोनासंकटाची भर

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

हे. मागणीतील घट व त्यानंतर लेले करोना संकट यामुळे हे

आलेले करीना संकट यामुळे हे क्षेत्र पाच वर्ष पिछाडीवर गेले आहे. राज्याच्या महसुलात महत्त्वाचा हिस्सा असलेल्या स्टॅम्प ड्यूटीसह इतर उत्पन्नात येंद्रा प्रचंड घट नोंदवली

उपनाल भंदा प्रवंद घट नीदवाली गर्नी आहे. तांकडाउनमुळे मरस्ताला २६.५८ टक्कपंती घट जाली आहे. राज्याच्या वांपकामसेआयी २०१७-१८ आणि २०१२-१० संवंधी तुत्ताला केली असता स्टेंग्य डाड्डी, नीदणी, जीएसडे उपनाल १० टक्कपंती घट जाली आहे. २०१७-१८.११६चे राज्यास प्राथमक आणि भाव्यम स्टावसील बांपकामसेजान सुनार १७ टकाम सोडिएसपीचा महस्त् भावता होता. त्यातती घट जाली

ानळाला हाता. त्याताइ बट खुल्ला असून ३१ मार्च २०२० असेटीस हा महसून १२ हजार कोटीपर्यंत सालावला आहे. या क्षेत्रातील विविध जाणकार, संघटनांनी केलेल्या अध्यासातील निष्कार्षातृन करीनाने त्यात आणसी भर पडण्याचे निरीक्षण नींदिविष्यात

आले आहे. करोनाच्या संकटामुळे या

बांधकामक्षेत्रसाठी चालू आर्थिक वर्ष अतिशय बाइंट ठरले असून त्यात करोना संसर्गाची भर पडल्याने या क्षेत्राची कमालीची पिछेहाट झाली

 मुंबई- १६,६४२ १५,९६२ २०,५०९ १९,२४६ १८,२१३ मुंबई महानगर क्षेत्र- ३०,३५४ ३६,४२५ ४४,८०२ ५१,५१९

बांधकामक्षेत्र	प्रावर झालेला परिणाम
महिना	महसूल तीटा (धट)
मार्च (-)	६४ टक्के
एप्रिल (-)	९.८६ टक्के
में (-)	१८.३६ टक्के
जून (-)	२६.५८ टक्के
30 ()	24 - In (1997)

 आहे परिम्थती कथी आह. परास्थता कथा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा केली जात असून त्याचा व्यवसायावर परिणाम झाल्याचे "क्रेडाई"च्या

कृती समितीचे प्रवक्ते अजय आशर यांनी महरले आहे आशर यानी म्हटले आहे. मुंबईत २०१९-२०मध्ये १८,२१३ धरांची विक्री झाली होती. परंतु तीन वर्षापूर्वी म्हणजे २०१७-१८मध्ये हा आकडा २०,५०९ होता. मुंबई महानगर क्षेत्रातही साधारणही तसेच

ਜਿਕ ਵੀਨੇ ਜਿਹੜ ਵੈਨਿੰਗ ਨਿਜੀਕ ਸੰਸ਼ਗੀਜੀ

(पनबीपप्रजी) यांची विकट मिथती व राचाप्परक्षा) याचा विकट स्थिती व न्य कारणांमुळे धरांची मागणी कर्म ाल्बाचे 'केपीएमजी'च्या अहवालाः इविण्यात आले आहे. लॉकडाउनच्य चैकः महिन्याच्या प्रस्तानच्य

(स्रोत: लायसस फोरास)

नादायण्यात आर आहे. ताकडीवन्या स्टेक महिन्यात महासूतात ८.३ टक्के तीदा होत आहे. त्याशिवाय जून व जुलैअस्टीरीस हा तीटा अनुक्रमे २६.५८ व ३५.०७ टक्के वाहण्याती संस्थाती व्यक्त करण्यात आली आहे. बांधकामक्षेत्रात संशोधन करणाऱ्या 'लासस्स फोरास' संस्थेप्या अहवातात

अनुकंपा तत्त्वावर पालिकेत बोगस भरती

माहीम पोलिसांत नऊ जणांवर

माहीम पौलिसांनी या तकार अजांवर चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये

२०१७ ते २०१८ या कालावधीमध्ये २०१७ त २०१८ या कालावधामध्य प्रमुख अभिवंता, धनकचरा व्यवस्थान विभाग, ग्रॅंण्ट रोड, येथील नीता बाळकृष्ण सुर्वे, किस्तन तुकराम बांडे, तानाजी लक्ष्मण धाग, हर्षल अरूण शेळके यांनी खासगी दलाल

अरुण शळक यानी खासगा दलाल पुरुगन कुनकुरवामी याज्याशी संगनात करून या चीधांचा सफाई कामगार प्रणुग, नीकरीस ठेवल्याचे दिस्त आले. या चीधांची नियुक्ती करताना अनुकंपा भरतीसाती त्यांची बनावट कागदपत्रे तथार केली. त्या आधारे बनावट नियुक्तीयत्रे तथार करून या विशोधन केल्यांच्या याज्या

चौधांना नोकरीवर रूजू करण्यात आले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चार पालिका अधिकारी, बोगस कागदपत्रावर

पालका आधकारा, बागस कागदपत्रावः नोकरीला लागलेले चार सफाई कर्मचार्र आणि एका दलालावर माहीम पोलिसोर्न

गन्हा दाखल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेमध्ये अनुकंपा तत्त्वावर नार कामगारांची बोगस भरती के पक्कादायक प्रकार उधडकीस आहे. या प्रकरणी महापालिकेचे चार अधिकारी, बोगस भरती ख़लेले चार कामगार आणि एका दलालावर चार कामगार आण एका दलालावर माहीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकचे बनावट नियुक्तीपत्र देकन या कामगारांची भरती करण्यात आली होती. पालिकेत काम करत असुनही बायोमेंद्रिक हजेरी

नोंदवली जात नसल्याने हा प्रकार उधड आला. भहानगरपालिकाच्या दादर येथील जी/उत्तर विभाग कार्यालयातील धनकचरा व्यवस्थापन खात्यामध्ये अविनाश दिलीप कुंचीकोरवे, आशीष जयंतीलाल बाबरिया, हरमेश कशोन जयतालाल बाबास्या, हरमश कशार सरदेव्या आणि गणेश नागणा कृंचीकृत्वे हे चौधे कार्यरत होते. अनुकंषा तत्त्वावर या कामगारांची परती करण्यात आले होती. मात्र या कामगारांची पालिकेत बायोमेंट्रिक इजेपे लागत नकती. त्यामुळे काही दिवसांपासून त्यांना पगारही मिळत नव्हता. हा प्रकार लक्षात येताच पालिकेने या प्रकरणी विभागीय यताचे पालिकन या प्रकरणा विभागाय चौकशी केली, या कामगारांचे नातेवाईक पालिकेत पूर्वी कामाला नसूननहीं त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी लागल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पालिकेकडून तक्रार

गुन्हा दाखल केला. घोटाळ्याची पुनरावृत्ती?

कारी वर्षापूर्वी मूंबई महापालिकेच्या घनकपरा व्यवस्थापन सात्यातील अनुकंपा तत्यावरील घरतीया मोठा धोटाळा उधडकीस आला होता. यामध्येरी पालिकेच्या अनेक अधिकान्यांना अटक करण्यात आली होती. हारेश्वील अशाव प्रकारचा धोटाळा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यवस केली आहे.

KENT

KENT Auto Sanitiser







10004

सांधेदुखीला दूर सारा

करोनाविषयी कोणते उपाय?

मुंबई: भायस्रळामधील महिलांच्या तुरुंगात करोनाचा प्रसार रोसण्यासाठी कोणते उपाय करण्यात येत आहेत आणि सुरक्षित वावर राहण्यासाठी करी साबरदारी धेतली आहे, याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुबर उच्च न्यायालमान राज्य सरकार व एनआयएकडे अहवाल मागिराला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी ॲंड. सुघा भारहाज यांच्या याचिकेवर सुनावणी धेतल्यानंतर संडर्पांजने १७ जुलैपर्यंत उत्तर मागितले. विविध आजारोंनी प्रस्त असल्याने

तुरुंगात

ावावप आजाराना प्रस्त असल्यान करोनाच्या संस्माचि घोका अधिक आहे, असे म्हणत भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात धाव घेताली आहे. यापूर्वी मुकृतीच्या कारणाखाली तातपुरत्या जामिनासाठी केलेला अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने २९ में रोजी फेटाळून लावल्याने त्याला भारहाज यांनी या याचिकेहारे आकान दिले आहे

म. टा. प्रतिनिधी, मुंबई व्यायामप्रकारांची माहिती देणार आहेत सांघेदुखीमुळे होणाऱ्या वेदना असछ असतात. यामुळे या कार्यशाळेत शरीराची ताकद वार्डावण्यासाठीचे तसेच, शरीराची हालचाल वार्डावण्यासाठीचे

करोना हों. गगता रेवणकर या काळात प्रताम किया CULTURE रेजचे चालगेही

बंट बाले आहे. जीवनशैली बटलल्याने वद सारा आह. आवगरारा बदरारचान विविध आजार व सांधे किंवा स्नायुदुस्त्रीचा त्रास वाढला आहे. धरुन काम करताना सतत चुकीच्या स्थितीत बसल्यामुळेही शरीराला त्रास त्यतात बसल्यानुळ्ळा राववाता आस् होक शकतो. हे सर्व टाळण्यासाठी व निरोगी ग्रहण्यासाठी महाग्रन्ट्र टाइम्स कत्त्यर क्लवत्तर्फे आज व ठजा (११ आणि १२ जुले) एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बामध्ये फिईजओबेर्यपस्ट डॉ. ममता रेवणकर (एमपीटीएच) सांधेदसी

90

asianpaints

तर इतरांसाठी ३५० रूपये नोंदणी शुल्क आहे. संपर्क ९१६७७११६४९ 🔳 कथी :- ११ आणि १२

यायाम प्रकार, वेदना टाळ व दूर करण्यासाठी काही स्चना यांचा यात समावेश असेल. बसण्याची पद्धत, शरीराची ठेवण सुधारण्याचे व कार्यक्षमता वार्डावण्याचे उपाय

पद्धतं, शरीराची ठवण सुधारण्याचे व कार्यक्षमता वावविण्याचे उपाय या संदर्भात त्या गार्गदश्चन करतील. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नींटणी करणे आवश्यक आहे. मटा कल्चर क्लब सदस्यांसाठी १५० रुपये

 तोळ -- सायं ६ ते ६०% फ्लॅटफॉर्म :- झम वेबिनार आणि त्यावरील उपचारांसंभात कार्र

एशियन पेंट्स लिमिटेड

रणः L24220MH1945PLC0044 नोदनीकृत कार्यासयः ६अ, शातीन सांग्रकुण (पूर्व), भुंबई–४००० यूरक्रमीः (०२२) ६२९८ १० संकेतस्थळः www.asianpaints.c

विद्याविहार-ठाणेदरम्यान रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेने रविवारी विद्याविहार ठाणेदरम्यान ब्लॉक धोषित केला ते त्रणेदरम्यान ब्लॉक धोषित केला आहे. सकाळी ९.१० वाजल्पापासून ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अप् आणि न जलद मार्गावर हा ब्लॉक धेण्यार थेणार आहे, हाबंर-ट्रान्स हाबंर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरू धनार जाह. छत्रपती शिवाजी महाराज टीमॅनस

येथून सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष रेल्वेसेवा माटंगा ते दिवादरम्यान डाउन धीम्या मार्गावर वर्ळावण्यात येतील ऱ्या पान्या नागापर पळावन्यार बांबतील व गाड्या निर्धारित यांव्यावर खांबतील व पुढे दिवा येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. दिवा येथून सकाळी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या ७ जुलै रोजी

ज्ञालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीमध्ये योगेश सोमण यांनी हजेरी लावली होती, या संदर्भातील फोटो आणि

हाता. पा सर्वभाताल पगटा आण स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर पसरल्याने नाट्यशास्त्राच्या आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये गोंघळाचे वातावरण

विद्यार्थ्यांनी सोमण यांच्याविरोधात

विद्याध्याना सामणं याच्यावराघात विद्यापीठ आवागत १३ जानेवारीला केलेल्या आंदोलनानंतर सोमण यांच्याकडील कार्यभार प्रा. डॉ. गणेश यंदनशियेंवर सोपवला होता. या प्रकरणी सत्यशोधन समितीची चीकशी सुरू

होती. मात्र या संदर्भातील समितीचा

निर्णय जाहीर न झाल्याने सोमण यांची

ागय आहार न झाल्यान सामण याचा उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, सोमण हे दोन्ही सांमत्यांच्या चौकशीअंती निर्दोष आढळल्याने कामावर रूज् झाले आहेत, अशी माहिती विद्यापीठ

निर्माण झाले आहे.

हार्बर, टान्स हार्बर, 'परे' मात्र सुरळीत मेगा ब्लॉक ९.३९ ते दुपारी २.१८ दरम्यान सुटणारी जलद विशेष रेल्वेसेवा दिवा आणि

जलद ।वरतम् रस्वस्तवा ।दवा आण माटुंग्यादरम्यान अप धीम्या मार्गावरील निर्धारित थांव्यावर थांबेल. माटुंगा येथून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येईल. पायामूत सुविधा व सुरक्षाविषयक कारणांसाठी हे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात

योगेश सोमण यांची उपस्थिती चर्चेत

प्रशासनातर्फे देण्यात आली.

आली.

अनुदान न मिळाल्याने २१ हजार कर्मचारी अडचणीत

अॅकॅडमी ऑफ विएटर आरंसचे

अकेडमा आफ ग्रंपएटर आट्सच विद्यार्थी प्रतिनिधी अपूर्व इंगळे यांनी या संदर्भात कुलगुरूंना ईमेल केला. यामध्ये सीमण यांच्यासंदर्भातील चौकशी समितीन धेतलेला निर्णय

जाहीर करण्याची मागणी करण्यात

आता. सत्पराधिन सामता।वर्षया कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही तसेच, विद्यापीठाचे कोणतेही ऑधकृत निवेदन शिश्वक-विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले नाही, असे इंग्रळे यांनी म्हटले

सत्यशोधन समितीविषयी

निर्दोष ठरल्याने रूजू झाल्याचे स्पष्टीकरण

पार्किंग विकणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

कायदातील तरतदी तसेच. सर्वोच्च

राज्य सरकारकड कला आह. मुंबईत जॉमनीला सोन्याची किंमत आली आहे. त्यामुळे अनेक बिल्डर कायद्याने मनाई असतानाही वाहने उपी करण्यासाठी मोकळी सोडलेली जागा,

त्या जागेवर हक्क सांगु लागतो, त्यातून वाद सुरू होतो व प्रकरण ऑतमतः न्यायालयात पोहोचते. अशी हजारो

भटनेच्या कतम १११ नुसार कोणनाजी प्रकल्पात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा डा संपूर्ण देशासाठी लागू होत असतो. सर्वोच्च न्यायालयाने धेतलेल्या सुमकेनुसार पार्विन वा गच्चीयरील मोकळी जागा विकर्ण डा मोजवारी मुन्ता उत्तवृत त्यानुसार करते शिक्षेची तरहत करने आवश्यक आहे. युवाबत निसम तथार करणे आवश्यक आहे. मात्र, त्यकडे राज्य

लाखो रूपये त्यावर खर्च होत आहेत. वा अन्य संकटाच्या समयी आश्रय इमारतीचा आराखडा मंजूर करताना तळमजल्याची जागा पार्किंगसाठी धेण्यासाठी म्हणून ठरावीक मजल्यानंतर एक मजला मोकळा सोडलेला असतो. दार्खावली जाते. तर, गच्चीवरील मोकळी जागा सामायिक असते. याशिवाय गगनचुंबी इमारतीत आग

एक मजला मॉकळ सॉडलेला असती. मात्र फरेंटची विक्की करताना ऑस्ट्रेस पैसे मिळविण्याच्या हळ्यासापायी पार्किंग, संकटकाळी आश्रय पेण्यासाठी मोकळी सोडलेली जागा तसेच अनेकदा गच्चीवरील मोकळ्या जागेचीडी बिल्डर विक्की करतात. १९९१च्या

सर्वताप्रारण सभा (एजीयम), कंपनीच्या ४४ तम प्रतीयम बोलिनगण्या शुक्रीमध्ये देण्याः अत्रोतम्य प्रवस्ताप्रार विचार करण्यसाप्री विक्रियो कॉन्फरिंगः (क्रीसी विचा अन्य अधिये किट्युक्त सामान्यार (अध्योतमा) बुखार, ५ ऑगस्ट २०२० रोजी दुयारी २.०० वा. अध्योतित करण्यात असी आहे. विकास नियंत्रण नियागवलीने त्यास विकास नियंत्रण नियमावलान त्यास मनाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या, आर. एम. लोडा व न्या. ए. के. पटनायक यंच्या खंडपीठाने पांचाली को-ऑप. सोसायटी विरुद्ध नहालचंद लालचंद प्रा. लिमिटेड कंपनी प्रकरणात ३१ ऑगस्ट २०१० रोजी दिलेल्या निवाडवात एफ्एसआर वापरला न गेलेली कोणतीही जाग विकणे बेकायदा उरवले आहे.

आधारिक करणात आसी आहे.

उपोधी स्वार करणात आसी आहे.

उपोधी स्वार प्रदेश स्वार में स्वार में अपने अपने मानि स्वार में सामान्य आहे.

उपाधी अधीरिक सिंद्रामां अधीरिकोलिकाकों आणी आंगी स्वार में सामान्य में स्वार में सामान्य में रिकार में सामान्य मानिकाली स्वार में सामान्य मानिकाल आहे.

अस्मान्य सामान्य सामान्य परिचार के. अस्मान्य में रिकार मानिकाली मानिकाली

सूचना

सूचना ह्याहारे डेप्पात येत आहे की हशियन पेंट्स लिमिटेड (दि कंपनी) ची ७४ नी वर्षिक

events through a second travel and the second travel and travel an

अनता करण्या पाउंच कर वह तथा ना त्याचा हुन्य प्राथमिक हम्मा प्राथमिक हम्मा प्रायम् प्रायम् प्रायम् प्रायम् प्रा प्राथमिक हम्मा प्रायम् प्रायम्

ा करों।

मिन्नी के प्रतिकृति के प्रति के प्रतिकृति के प्रति के प्रतिकृति के प्रति

२५५५५२८ रूप रोज कर कारता. कर्मा (जास्वाम मंत्री महाका नियास), २०५५ वह बायस्य जागाया कंगी कार्या २०१३ या कारत १५ जी भारतीय मोत्रीही विकित्स सह अपने जाराया कंगी कार्या २०१३ या कारत १५ जी भारतीय १९४५ या निया १५ वह मान्योक्ट्राट जातिती १९४४ वह प्रतिकृति प्रति प्रतिकृति प्रति प्रतिकृति प्रतिकृति प्रतिकृति प्रतिकृति प्रतिकृति प्रतिकृति प्र

त्रिमिटेड ह्यांब्याझरे देण्यात आतेत्व्या माधीत नींद आहेतः आगि अपनीध्या कानवर्धाय्या नींदात्ति मध्ये नात्रे अवतिश्वात्त्व तत्रात्त्व त्रात्त्व त्रात्त्व त्रात्त्व त्रात्त्व त त्रांब्य दरीकट्टार आगि हान्तकर एतंट म्हणजेव टीएकार वादशीं प्रायक्षेट त्रिमिटेड, ह्यांब्याकडे बुक्कार २५ जूतै २०२० पर्यंत विश्वा द्रेक्श विश्वा क्रम परिकर्तनावाठी निनती केरोती आहे.

्षण । कार्य जम परत्यतनसाठा जनता बन्दात आह. ७४ व्या व्होस्प आणि अधिक महितीच्ह आधिक वर्ष २०१९-२० सठी अहवत कंपनीरे समयाग सुरीबद्ध असतेच्या स्टीक दल्पनेजव्या, बीहर्स्स र्री www.bseindia.com जमी नेशन्त स्टीक एक्पकेज ऑफ हंडिया ति www.rseindia.com जमि वंपनीच्या www.asianpaints.com ह्र स्वकाहर देशीक प्रमुख्य आहे.

वेगवेगळ्या धटकांचा आद्यावा धेण्यात

कायवातील तरतुद्दी तसेच, सर्वाच्य न्यायालयाच्या निवाहाच्या विरोधन बाकन पाकिंग तसेच इमारतीच्या गच्चीवरील मोकळ्या जागेची बेकायदा विक्री करणाऱ्या बिल्डरना कटोर शिक्ष करण्याची तरतुद्द करण्याची मागण् जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र पश्चाने राज्य सरकारकडे केली आहे,

गच्चीवरील मोकळी जागा यांची विक्री करीत असतात. इमारत सोसायटीकडे सोपवताना ही बाब लक्षात येत नाही. मात्र, सभासद राहायला आल्वावर अरी मोकळी जागा विकत घेणारा सभासद

आहे. पुनर्नियुक्तीबाबत कोणतेही अधिकृत पत्रक नसताना सोमण हे विभागप्रमुखांच्या बैठकीला कसे उपस्थित राहिले, या संदर्भात विद्यापीठ

उपास्थत राहस्त, पा सदमात विधानव प्रशासनाने पद्धतीने उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, विद्यापीठाच्या सूचनेनुसार

ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचा प्रभारी कार्यभार २१ में रोजी सोमण यांच्याकडे सोपवल्याची माहिती मुंबई

वाञ्चवेऽ सापवल्याचा माहिता मुंबर विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक ग्रा. चंदनशिवे यांनी दिली. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने योगेश सोमण हे स्वतःच रजेवर गेले होते आणि

दोन्ही चौकशी समित्यांच्या अहवालात दोन्ही चोकशा सामत्याच्या अहवालात ते निर्दोष आहळल्याने पुन्हा कामावर रूज् झाल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगिगले. ते स्वतःच रजेवर गेल्याने परिपत्रक काङण्याचा प्रश्न येत नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

'निकष पाळन

मदत करावी'

प्रशासनाने म्हटले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश

पालिकचे ऑविस्का आयुक्त सुरेश कावर्णी यांनी वैद्यकीय निकलामध्ये करपादनांची गुणवताही महत्त्वाची असल्याचे सांगितले. संस्था तसेच दानश्र मुंबईकरोनी मदत केली. मात्र त्यातील सर्वच पीपीई है वापरण्यायोग्य नव्हते. त्यामुळे खा

वापरण्याचा नव्हत, त्यामुळ व वस्त् ठेवण्यासाठीही जागा नव्हती मदत मिळालेल्या पीपीई किट मास्कचा दर्जा चांगला नसल्यानं दिस्न आले.

पुढील वर्षांचे चक्र सुरळीत सुरू होते प्रंयालये खर्चाचा १० टक्के भाग वर्गणी, भाडे यातून उभा करतात. मात्र गेले तीन महिने वर्गणी नसल्याने हा निधी

तान भाइन वर्गणा नसल्यान हा ानधा उभारायचा कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ग्रंथालयांना स्वतःची जागा नाही, जी ग्रंथालये भाड्याच्या जागेत

सुरू आहेत त्यांना भाडे, वीज बिल भरावे लागत आहे. त्यामुळे आवक

भरावे लागत आहे. त्यामुळे आवक काहीच नाही, मात्र क्रचं सुरू आहेत. येल्या काळात ग्रंथालयांनी केणत्या बळावर खर्च करायचा हा पण प्रश्न निर्माण झाला असून याबहल ग्रंथालय संधाकहे स्वतत्याने विचारणा होत

प्रकरणे राज्यातील सहकार न्यायालयात सुनावणीच्या प्रतीक्षेत पडून अस्न संबंधित सहकारी गृहाँनमाण संस्थांचेही

राज्य सरकारचे दुर्लक्ष

आहं. यावाबत गन्यम तथार करण आवश्यक आहं. मात्र, त्यकेड राज्य स्तरकर देवलेश का अस्त्यनों किल्डरोंचे फलते अस्त्यनों केल्डरों कर अस्ति केल्ड प्रवक्ता प्रभाकर नारकर, प्रदेश उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई कार्याध्यक्ष सलीम भाटी तसेच जगदीश नतावड़े, अकित शहा, संजीवकुमार्थ सहार्यन्य शंनी मुक्तमंत्री कट्टा अत्रहें, नगरिवक्तमार्थ कृष्णकार्थ शंदे, गृहीनमीगमंत्री बितेंद्र आव्हाड यांना लिहित्तेल्या पत्रात महत्त्ते आहे.

महावितरणकडन कार्यालयांना अधिकार

मुंबई : राज्य सरकारच्या महावितरण कंपनीने प्रादेशिक कार्यालयांना अधिकार देण्याचा निर्णय धेतला आहे, कर्जामंत्री हाँ. नितीन राकत यांनी ही धोषणा डा. ानतान राकत याना हा आवणा केली आहे. सध्या ही कार्यालये मुंबईत कल्वाणसह राज्यात चर ठिकाणी आहेत. महावितरणचा सर्व कारखार मुख्यतः मुंबईतील मुख्यालयातूनच चालतो. महावितरणक ... मुंबईतील मुख्यालयातूनच चालतो. वितरण प्रणालीवर देखरेखीसाठी परिमंडळे आहेत. अधिश्रक अभियंता त्याचे प्रमुख असतात. परंतु ग्राहकांच्या

समस्या सोडविण्यासाठी थेट उपकेंद्रेच असतात. मुख्यालय ते उपकेंद्र ही दरी भरून काइण्यासाठी आधीच्या दर्श भरून कोडण्यसाठा आघाण्या राज्य सरकारने कल्याण (कोकण), नागपुर, पुणे व औरंगाबाद येथे प्रादेशिक कार्यालयांची स्थापना केली. या कार्यालयांच्या प्रमुखांना सहव्यवस्थापकीय संचालकाचा दर्जा देण्यात आला. परंतु या अधिकाऱ्यांना निर्णयासंबंधी कुठलाही अधिकार नसल्याचे कर्जामंत्र्यांचे म्हणणे आहे.

लातूर शहर महानगरपालिका, लातूर

जाहीरात लातूर शहर महानगरपालिका, लातूर आस्थापनेवरील महापालिका सचिव (श्रेणी-१, प्रशासकीय सेवा) (सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे

वेतनश्रेणी १३००-३४८०० येत पे ४६००) संवर्गातील नामनिर्देशन नत्रथा (२००५२६८०), प्रढ च ६६००) संचितासार नामान्यसम् सरळसेवा-१००% कोट्यातील रिक्त पद सरळसेवेने भरती प्रक्रिय विण्यात येत आहे. उक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून सदर प्रबविण्यात जाहीरातीव्दारे दि. ०८/०७/२०२० रोजी पासून दि. १८/०७/२०२० रोजी काकारतातातादार दि. ४८.७००/४२४२ राजा भाषुन दि. १८.८००/४२४२ राजा भाषुन दि. १८.८००/४२४२ राजा भाषुन दि. १८.८००/४२४२ ग्राजी ११.५८ वाजेपप्रताच्या कालावायीत <u>www.mcatur.com</u> किंवा <u>www.mcatur.org</u> या संकेतस्यळावर सदर रिक्त पद भएण्याची जाहरिता वा अर्जाचा नमुना उक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात अला आहे. त्यानसार अर्ज मार्गविण्यात येत आहेत

लातूर शहर महानगरपालिका, लातूर



शीकायन्त L9899M+1981PLC012003 नों कार्याल्य : मफलतात हाउल, एव. टी. यशिक मार्ग, बेंबबे रेस्टोमेशन, प्रनीट मुंबर्ड - ४०० ०२०, हुर, क्र. ११. २२-६६३६%६२ फेंबर : ९१- २२-६६३६%६६ वेबसार्ट : www.nozi.com मित्र : investorcare@noci.com वंबराइट : www.nosi.com ६-१त : nvestorcare@nosi.com ई मतदानाद्वारे करण्यात आलेल्या टपाल गुप्तमदानाचा निकाल

ፅ

aer	विशेष ठरावाचा	पार पारुण्यात आसेश्या रिमोट ई - मतदानाचे निकास						
ŵ.	वपचील	वैध महदानावी एकूण संख्या	ठरावाच्या बाजूने एकूम मतदान	ठरावाच्या विरुद्ध (कूग मतदान	ठरावाच्या बाजूने मतदानाची टक्केशारी	ठरावाच्या विरुद्ध मतदानार्थ टक्केवारी		
ŝ	कु धर्मिष्टा एन राक्त पांची कंपनीची स्वतंत्र संचातक न्हणुन पुननिर्धृक्ती	#XFRCXE6	£.¥2,₹2,869	\$4.462	66.68	0,08		
वरीत	निकास दिनांक ९ जर्ट	२०२० रोजीचा	परिनिरीक्षकांच्य	अवनगरा	र नमद करा	पात आतेत		

संचालनालेबाकड असून ता पुन्हा अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रंथालय संधाने स्पष्ट केले. गेल्या वर्षाच्या अनुदानाचा इप्ता मार्चमध्ये येणे अपेक्षित होते. राज्यातील सिंधुदुर्ग, गोंदिया, परभणी, लातुर, धुळे, रत्नागिरी, यवतमाळ या सात जिल्ह्यांना दसऱ्या हप्ता मिळालेला

मागणा करून थकलल्या ग्रवालय कर्मचाऱ्यांच्या वेतनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे, गेल्या वर्षीच्या अनुदानाचा हप्ताही मिळणार नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या उदर्शनवांहाचा प्रश्न उद्भवला आहे. राज्यातील १२,१४९ उद्देभवला आहे. राज्याताल १२,१४९ ग्रंथालयांचे अनुदान रखडले अस्न यामुळे ११,६१३ ग्रंथालय कर्मचाऱ्यांना एग्रिलपासूनचे वेतन कसे व्यायचे हा ग्रस्न निर्माण झाला आहे. महराष्ट्र राज्य

ग्रंथालये सुरू करा अशी वारंवार गणी करून थकलेल्या ग्रंथालय

ग्रंथालय संधातफें अनुदानासंदर्भातील वस्तुस्थितीची माहिती ग्रंथालयांना शकवारी देण्यात आली. ग्रंथालयांना मिळणारे अनुदान प्रयालवाना । मळणार अनुदान अर्थमंत्रालयाकड्न निधीअपावी नाकारण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संधात्रफें सांगण्यात आले. अनुदानाची ही फाइल ग्रंथालय संचालनालयाकडे असून ती पुन्हा

पवारांना साकडे

सरकारकडे पाठपुरावा करण्यासेवतच या अनुदानासाठी प्रंयालय संधातके राष्ट्रवारी कप्रिसचे अध्यक्ष शरद पवार योगा पत्रह्वारी निवेदन देण्यात आले आहे. राज्याचे अर्थोनेत्री ऑजित पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्याचे आवाहनहीं यात करण्यात आले आहे. साला, अशी माहिती ग्रंथालय संधाचे कार्योकारण ज नाही, तर इतर जिल्ह्यांना केवळ ४० ने ५० उनके धर्मा शब्दाना आहे. गार्च

ग्रथालय कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

नाहा, तर इतर (जल्खाना कवळ ४० ते ४५ टक्के निधी मिळाला आहे, मच् २०२०मध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राषणुहामध्ये या अनुदानाबदल आस्वासन दिले होते. तरीही २५ मार्चपर्यंत ४० ते ४५ टक्के याना दला. या अनुदानाचा वापर कर्मचाऱ्याचे वेतन, नवीन साहित्यखरेदी, वर्तमानपत्रे, मासिकांची वर्गणी यासाठी होतो. या अनुदानावर प्रवटाच निष्ठी काटी जिल्हांना उपलब्ध

संधाकह सातत्यान विचारणा हात असल्याचे सांगण्यात आले. यंदा ग्रंथकरेदी केली नाही तरी वर्तमानपत्रे, मासिकांची वर्गणी भरावी लागणार आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या मंजूर निधीचा हप्ताही रखडल्याने आर्थिक अहवाल सादर

रखंडल्थाने आर्थिक अहवाल सादर शाल्यानंतर ऑगस्टमध्ये मिळणाऱ्या हप्यावदल काहीच खाश्री देता येत नाही. त्यामुळे ऑगस्टनंतरच्या पुढील काळाबदलही ग्रंथालय कर्मचारी आण्ण पदाधिकाऱ्योमध्ये सहर्गकता आहे. या आर्थीही २०१२मध्ये

अनुदानासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला होता, असे ग्रंथालय संधाने साँगितले.

मं प्रता पररापा मुंबई : करोन संसाग्य कळामध्ये पॉलिका रुग्गालवीन मोका प्रमाणमध्ये वैश्वकीय सामुक्री तरीय, अर्केक कर्त्म, संसाग्यमकेहरून तरीय संस्थाकहरून देण्यात आल्खा आहेत, ही मदत देण्यामणील पावना प्रबंजक असली तरीही या वैश्वकीय सामुक्रीया दर्जा आणि गुणवतीय सामुक्रीय मत्त्वाची असल्बये पॉलिका प्रमाश्चनी मत्त्वाची असल्बये पॉलिका